

मानसिक आरोग्य अधिनियम-२०१७ अंतर्गत
राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावरील
शासकीय व अशासकीय सदस्यांचे
नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२२०/आरोग्य ३अ
गो.ते.रुग्णालय संकुल, दहावा मजला, संकुल इमारत
मंत्रालय, मुंबई ४००००१
दिनांक : ६ सप्टेंबर, २०२२

वाचा :-

- १) शासन अधिसूचना दिनांक २० ऑक्टोबर, २०१८
- २) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांक: माआप्रा-२०१८/प्र.क्र.३३२/आरोग्य ३अ, दिनांक २३ ऑक्टोबर, २०१८
- ३) शासन आदेश क्रमांक: माआप्रा-२०१८/प्र.क्र.३३२/आरोग्य ३अ, दिनांक २२ जानेवारी, २०२१
- ४) शासन निर्णय समक्रमांक दिनांक २६ ऑगस्ट, २०२२
- ५) सहसंचालक (असंसर्गजन्य रोग), आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्रमांक.संआसे/मा.आ./टे-२/ SMHA/अधिसूचना/२२-२५/२२, दिनांक ३० ऑगस्ट, २०२२

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने मानसिक आरोग्य अधिनियम, २०१७ लागू केला असून त्याअंतर्गत संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील दिनांक २० ऑक्टोबर, २०१८च्या अधिसूचनेनुसार राज्यामध्ये " राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण " गठीत करण्यात आले आहे. तसेच संदर्भाधीन अनुक्रमांक २ येथील दिनांक २३ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयानुसार, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावरील नामनिर्देशित सदस्यांची मुदत ०३ वर्षाकरीता होती. सदर मुदत संपल्याने नवीन सदस्यांची नेमणूक करण्याकरीता जाहिरातीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जांमधून अशासकीय सदस्याची

निवड करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दिनांक २९ मे, २०१८ च्या अधिसूचनेतील कलम ७ नुसार, मा. अध्यक्ष, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण तथा मा.अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती दिनांक २२ जानेवारी, २०२१ च्या शासन आदेशान्वये गठित करण्यात आली होती. सदर समितीद्वारे अशासकीय सदस्याची मुलाखतीद्वारे निवड करण्याकरीता पात्र उमेदवारांची दिनांक २१.०७.२०२२ रोजी मुलाखत पार पाडली. याअनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्रमांक ४ येथील दिनांक २६ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर प्राधिकरणावर अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि मानसिक आरोग्य अधिनियम-२०१७ च्या खंड ४६ (१) नुसार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावरील शासकीय व अशासकीय सदस्यांची एकत्रित नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास्तव उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक ४ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येवून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

मानसिक आरोग्य अधिनियम-२०१७ च्या खंड ४६ (१) नुसार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावरील शासकीय व अशासकीय सदस्यांची नियुक्ती खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

अ.क्र.	मानसिक आरोग्य अधिनियम-२०१७ मधील तरतूदीनुसार राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाची रचना	पदनाम
१	राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव /प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(a)	पदसिद्ध अध्यक्ष
२	राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संबंधित सह सचिव. Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(b)	पदसिद्ध सदस्य
३	संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(c)	पदसिद्ध सदस्य सचिव
४	राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव.	पदसिद्ध सदस्य

	Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(d)	
५	राज्य शासनाच्या संबंधित इतर विभागाचे पदसिद्ध प्रतिनिधी Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(e)	
	१. आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.	पदसिद्ध सदस्य
	२. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई	पदसिद्ध सदस्य
	३. मनोविकृती विभाग प्रमुख, सर जे.जे. वैद्यकीय विद्यालय, मुंबई.	पदसिद्ध सदस्य
	४. अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.	पदसिद्ध सदस्य
६	शासन नामनिर्देशित -राज्यातील मनोरुग्णालयाचे प्रमुख किंवा कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनोविकृती विभागाचा प्रमुख Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(f)	वैद्यकीय अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे, सदस्य.
७	शासन नामनिर्देशित - राज्य शासनाच्या सेवेत नसलेला राज्यातील एक नामांकित मानसोपचार तज्ञ Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(g)	डॉ. शाश्वत शोरे, सदस्य.
८	शासन नामनिर्देशित -मानसिक आरोग्य अधिनियम - २०१७ मधील खंड (२) च्या उपखंड (१) मधील (Q) (iii) मध्ये नमुद केल्याप्रमाणे किमान १५ वर्षांचा अनुभव असलेला एक मानसिक आरोग्य व्यवसायिक Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(h)	सदस्य, या पदाची जाहिरात देण्यात आलेली आहे.
९	शासन नामनिर्देशित -मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये १५ वर्षे अनुभव असलेले मानसिक सामाजिक कार्यकर्ता Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(i)	डॉ. रोनी जॉर्ज, सदस्य
१०	शासन नामनिर्देशित -मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये किमान १५ वर्षे अनुभव असलेले एक वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(j)	डॉ. तस्नीम राजा, सदस्य
११	शासन नामनिर्देशित - मानसिक आजार क्षेत्रामध्ये किमान १५ वर्षे अनुभव असलेले एक मानसिक आरोग्य परिचारीका Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(k)	डॉ. निलम बनसोडे, सदस्य

१२	शासन नामनिर्देशित - ज्यांना मानसिक आजार झाला आहे किंवा झाला होता .अशा व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणारे दोन व्यक्ती Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(l)	१)डॉ. ऋचा शेटे, सदस्य २) ०१ पदाची जाहिरात देण्यात आलेली आहे.
१३	शासन नामनिर्देशित - मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणाऱ्या व्यक्ती/संस्था प्रतिनिधित्व करणारे दोन व्यक्ती Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(m)	१) श्रीमती जॉय मोन्टेरिओ , सदस्य २) ०१ पदाची जाहिरात देण्यात आलेली आहे.
१४	शासन नामनिर्देशित- मनोरुग्णांना सेवा देणारी अशासकीय संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या- दोन व्यक्ती Mental Health Care Act, 2017 Section 46 (1)(n)	१) श्रीमती परवीन शेख, सदस्य २)श्री. असिम सरोदे, सदस्य

२. राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे सदस्य यांचे अधिकार व कार्ये तसेच पदावधी इत्यादी बाबी ह्या राज्य मानसिक आरोग्य अधिनियम-२०१७ मधील खंड ४७ (१) व ५५ मधील तरतूदी नुसार असतील.

३. सदर प्राधिकरणावरील अशासकीय सदस्यांना शासनाच्या नियमानुसार बैठक भत्ता, प्रवास भत्ता व अन्य भत्ते अनुज्ञेय राहतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०९०६११५९०५६४१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रो.दि.कदम-पाटील)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मुंबई

२) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

- ३) मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
- ६) महालेखापाल, (लेखा परिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १/ २, मुंबई/ नागपूर.
- ७) आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
- ८) संचालक (१), आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
- ९) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
- १०) मनोविकृती विभाग प्रमुख, सर जे.जे. वैद्यकीय विद्यालय, मुंबई.
- ११) अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
- १२) सहसंचालक (असंसर्गजन्य रोग), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई.
- १३) सर्व संबंधित नामनिर्देशित सदस्य (सहसंचालक (असंसर्गजन्य रोग), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांचेमार्फत)
- १४) निवडनस्ती (आरोग्य-३ अ).